

तोषफला (तोष + फल) f. *Cucumis utilisimus* Roxb. (इर्वाणु) RĀGĀN. im ÇKDra.
 तोषम् adv. v. l. für तूष्यम् (s. u. तूष्य) NAIGH. 2, 15.
 तोषमय (von तोष) adj. f. इ aus Wasser gebildet, bestehend: रूचिम् MBh. 7, 9608. HARIV. 11418. 2149 (nach den vorangehenden Stellen zu verbessern). वरुपस् 2145. 2462. भूमि 3909.
 तोषमल (तोष + मल) n. *Meerschaum* NIGH. PR.
 तोषमुच् (तोष + मुच्) m. *Wolke* R. 3, 79, 4.
 तोषपत्र (तोष + पत्र) n. *Wasseruhr, Klepsydra* SŪRAS. 13, 21. — Vgl. जलपत्र.
 तोषरस (तोष + रस) m. *Nass, Wasser*: दिव्य MBh. 8, 4237.
 तोषराज् (तोष + राज्) m. (nom. °राज्) der König der Wasser, Beiw. des Meeres HARIV. 6327.
 तोषराशि (तोष + राशि) m. *See, Teich* DÄC. 1, 17.
 तोषवत् (von तोष) 1) adj. mit Wasser versehen, von Wasser umgeben: श्रावसस्तेष्वान्दुर्ग एकमार्गः प्रश्नस्यते MBh. 12, 3696. — 2) f. °वती N. einer Pflanze, = श्रमृतवल्ली *Cocculus cordifolius* DC. NIGH. PR.
 तोषवल्लीका (तोष + वल्ली) f. *Cocculus cordifolius* DC. NIGH. PR.
 तोषवल्ली (तोष + वल्ली) f. *Momordica Charantia* Lin. (s. कारबेला) RATNAM. im ÇKDra.
 तोषवृत्त (तोष + वृत्त) m. *Blyxa Saivala* (शैवाल) Stend. NIGH. PR.
 तोषवृत्ति (तोष + वृत्ति) = तोषापामार्ग NIGH. PR.
 तोषवेला (तोष + वेला) f. *Wasserrand, Ufer* HARIV. 12014.
 तोषश्रुकिका (तोष + श्रुकि) f. eine zweischalige Muschel, Auster RĀGĀN. im ÇKDra.
 तोषश्रूक (तोष + श्रूक) *Blyxa Saivala* (शैवाल) Stend. NIGH. PR.
 तोषसर्पिका (तोष + सर्पिका) f. *Frosch* NIGH. PR.
 तोषसूक्त (तोष + सूक्त) m. dass. ÇABDĀRTHAKALPATARU im ÇKDra.
 तोषाधार् (तोष + श्राधार) m. *Wasserbehälter, Teich u. s. w.* ÇÄK. 14.
 तोषाधिवासिनी (तोष + अधिवासिनी) f. *Bignonia suaveolens* Roxb. RATNAM. 2. तोषाधिवासिनी v. l. ÇKDra. — Vgl. श्रव्युवासिनी, श्रव्युवासी.
 तोषापामार्ग (तोष + अपामार्ग) m. *Achyranthes aquatica* NIGH. PR.
 तोषालय (तोष + आलय) m. *Meer, Ocean* und als Synonym von उद्धि und समुद्र (s. d.) N. einer best. Constellation VARĀH. BH. 12, 17.
 तोषाशय (तोष + श्राशय) m. *Wasserbehälter, Teich, Fluss u. s. w.* R̄T. 3, 21. VARĀH. BH. S. 19, 20. DHŪRTAS. 74, 4.
 तोषेहवा (तोष + उहवा) f. = तोषापामार्ग NIGH. PR.
 तोरण m. n. gaṇa शर्धचारि zu P. 2, 4, 31. TRIK. 3, 3, 10. n. SIDDE. K. 249, a, 5. 1) m. n. (nur neutr. zu belegen) *Bogen, bogenförmiges Thor; insbes. ein bei feierlichen Gelegenheiten errichteter Bogen* AK. 2, 2, 16. TRIK. 2, 7, 31. H. 1007. 1008. उन्नतद्वारतोरणे समुपविश्य (पत्ती) PAṄKĀT. 192, 16. Z. d. d. m. G. 9, 666 (an einer Wage). द्वारतोरणनिर्यूक्त्यक्तम् (नगरम्) MBh. 1, 4344. 4, 1399. 13, 2828. 14, 2523. N. 5, 3. सहृदैश्च कैलासः शिलाधातुविभूषितः । तोरणैश्च निवृत्तैः प्राणुभिश्च पाद्यैः ॥ HARIV. 12003. R. 1, 1, 72. दृष्टोरणार्गला (युरी) 6, 26. 2, 71, 11. 91, 32, 33. 5, 39, 19. 40, 6. 15. 41, 41. 6, 17, 8. SUṄ. 1, 107, 14. 2, 284, 11. सुरपतिघन्तुश्च शारुणा तोरणेन MEGH. 73. KUMĀRAS. 7, 3. RAGH. 1, 41. 7, 4. 11, 6. VARĀH.

BR. S. 35, 5. 42(43), 25. 43(34), 4. 8. 17. 52, 125. PRAB. 26, 7. BHĀG. P. 4, 9, 54. 21, 1. 25, 14. Gīt. 7, 26. सतोरणमहामत्रैः पतद्विश्य गतासुभिः — गतैः MBh. 6, 3155. Am Ende eines adj. comp. f. आ 2, 353. R. 3, 54, 15. 6, 1, 34. SŪRAS. 12, 38. Vgl. उत्तोरण, कौतुकः (auch BHĀG. P. 9, 11, 28). — 2) n. *Hals, Nacken* Hā. 174. — 3) m. Bein. von Çiva MBh. 13, 1232 तोरणामालं (तोरण + माला) N. pr. eines Wallfahrtsortes Verz. d. Oxf. H. 149, b, 7.
 तोरणवत् (von तोरण) adj. mit Bogen, Ehrenbogen versehen: कपाट-तोरणवती (das suff. gehört zu कपाट und तोरण) पुरो R. 1, 8, 9.
 तोरमाण m. N. pr. eines Fürsten RĀGĀ-TAR. 3, 102. — Vgl. तोमरण.
 तोरश्वस् (तोर् + श्वस्) m. N. pr. eines Rishi mit dem patron. Āṅgirasa Ind. ST. 3, 217. — Vgl. तोरश्ववस.
 तोल (von तुल्) 1) adj. sich wiegend; s. घनतोल. — 2) m. n. ein best. Gewicht, = तोलक ÇKDra. (इत्यागमः). — 3) f. आ nom. act. von तुल् Vop. 26, 192. — Vgl. तुला.
 तोलक m. n. ein best. Gewicht, = 2 ÇĀPĀ ÇABDAM. im ÇKDra. = 80 und auch 96 Rakti ÇKDra. — RĀGĀ-TAR. 4, 201. — Vgl. तुला.
 तोलन (von तुल्) n. 1) das Aufheben R. 1, 66, 19. 67, 10. — 2) das Wagen Schol. zu KĀTJ. ÇR. p. 52, 4. MIT. 140, 1.
 तोल्य (wie eben) adj. zu wägen Z. d. d. m. G. 9, 668.
 तोषः (von 1. तुष्) adj. trüpfend, spendend: तोशा वृत्रहृणा ऊर्वे (इन्द्रामी) RV. 3, 12, 4. ले रथै इन्द्र तोशतमा: 1, 169, 5.
 तोषः adj. dass.: तोशास्ता रथ्यावाना वृत्रहृणापराजिता (इन्द्रामी) RV. 8, 38, 2.
 तोष (von तुष्) m. 1) Befriedigung, Zufriedenheit, Freude DHAR. im ÇKDra. तोषपरो हेतु स्तोः: MBh. 5, 1545. °ट 13, 1285. यथा च गृह्णिणस्तोषो भवेदै बलिकर्मणा 13, 4778. HIT. 74, 5. KATHĀS. 12, 193. 20, 25. BHĀG. P. 4, 1, 6. 5, 19, 7. कलाप्रूप्या स्तुतिस्तोषे दोषे प्राणाधनत्यः: RĀGĀ-TAR. 6, 323. देवस्तस्य परं तोषं ब्रगाम hatte seine Freude an ihm HARIV. 9820. Mit dem subj. compon.: इश्वरः 9587. मनस्तोष Gīt. 5, 20. तत्कार्म हृति-तोषं पत् wodurch Hari zufriedengestellt wird BHĀG. P. 4, 29, 49. mit dem Grund der Freude compon.: साङ्गस्मरोत्पत्ति KATHĀS. 23, 79. — 2) personif. ein Sohn Bhagavant's und einer der 12 Tushita-Götter BHĀG. P. 4, 1, 7. — तोषमतिव्याहृताम् MBh. 1, 8258 fehlerhaft für तोषामति, wie schon WEST. u. हृति mit व्या verbessert.
 तोषणा (vom caus. von तुष्) 1) adj. f. इं beschwichtigend, zufriedenstellend, erfreuend: एतावदेव पुरुषैः कार्यं हृदयोत्पासम् MBh. 2, 678. पश्च — हृदयोत्पासन् 5, 3008. BHĀG. P. 1, 6, 37. ब्रतानि हृतोत्पासनि 3, 1, 19. 8, 16, 24. तोषणा von der Durgā HARIV. 10238. मुतोषणा von Rudra 7437. — 2) n. das Beschwichtigen, Zufriedenstellen, Ersfreuen AK. 3, 4, 18, 128. हृति BHĀG. P. 4, 2, 13.
 तोषपितिव्य (wie eben) adj. zu beschwichtigen, zufrieden zu stellen: ब्रतेष्व u. s. w. शक्तस्तोषपितिव्यो वै मया MBh. 9, 2771.
 तोषल m. nom. gent. HARIV. 4736. तोषलक 4734. 4741. — Vgl. तोमल.
 तोषिन् (von तुष्) adj. 1) am Ende eines comp. zufrieden seiend mit, Gefallen findend an: श्रत्यै MBh. 13, 3030. रुणै HARIV. 15267. — 2) zufriedenstellend, erfreuend: सर्वदेवमनस्तोषी यज्ञः R. 4, 37, 31. श्रन्त्व-पाभिनिवेशैर् erfreuend mit, durch KUMĀRAS. 5, 7.